

July 04, 2025

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051.

Scrip ID - STLTECH

BSE Limited

Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code - 532374

Subject: Newspaper advertisement on Notice of transfer of equity shares of the Company to IEPF Authority

Ref.: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to the above referred regulation, this is to inform you that individual intimation letters as required to be sent to the respective shareholders informing them regarding transfer of shares to the demat account of IEPF Authority, are being dispatched at their latest available addresses.

An advertisement dated July 03, 2025 to this effect has been published in English and Marathi newspapers for the information of members in accordance with IEPF Rules.

Copies of the said advertisements are attached for your information and records.

The same is also being hosted on the company's website at www.stl.tech under 'Investors' tab.

Thanking you,

Yours faithfully,
For Sterlite Technologies Limited

Mrunal Asawadekar

Company Secretary (ACS 24346)

Encl.: As above.

इक्टिएस स्मॉल फायनान्स बँक लि.

equitas (पर्वीची इक्किटास फायनान्स लि. म्हणून ओळखली जाणारी **नोंदणीकृत कार्यालय** : क्र. 769, स्पेन्सर प्लाझा, चौथा मजला, फेज-॥, अन्ना सलाई, चेन्नई - 600002.

मागणी सूचना सर्फेसी अधिनियम, 2002 मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की पुढील कर्जदारांनी **इक्विटास हाउसिंग फायनान्स लिमिटेड** (ईएचएफ इक्टिस फायनान्स लिमिटेड (ईएफएल) / **इक्टिस स्मॉल फायनान्स बँक लि.** (ईएसएफबी) यांचेकङ . कर्जे घेतलेली आहेत. सदर कर्जदार हप्त्यांची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने जार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची कर्जे अनुत्पादक मत्ता म्हणून वर्ग करण्यात आलेली आहेत. अनामत मालमत्ता, कर्ज आणि सद्य दिनांकास कर्जदारांनी देय असलेली थकबाकी रक्कम इ. खाली नमद करण्यात आले आहे. कर्जदार तसेच सर्व लोकांना याद्वारे सूचित करण्यात येते की प्राधिकृत अधिकारी म्हणू-निम्नस्वाक्षरीकारांनी सर्फेसी अधिनियम, 2002 च्या तरतुर्दीतर्गत पुढील कर्जदारांविरुद्ध कारवाई सुरु केलेलं आहे आणि त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये. पद्धील कर्जदारांनी खाली त्यांच्य नावांसमोर दर्शविलेल्या थकबाकी रकमांची सदर सुचनेच्या दिनांकापासून 60 (**साठ) दिवसांचे आत** परतफेर न केल्यास निम्नस्वाक्षरीकार सर्फेसी अधिनियमाच्या अनुच्छेद 13 च्या उप-विभाग (4) अंतर्गत सुरक्षित धनकोस बहाल करण्यात आलेल्या अधिकारांपैकी कोणत्याही एका किंवा अनेक अधिकारांचा वापर करेत ज्यात सदर मालमत्तांचा ताबा घेणे आणि त्याची विक्री करणे याचाही समावेश असेल.

अ. क्र. - 1, शाखा - पंढरपुर, कर्ज क्र. - SEPRPUR0414604 / 200001874352 7051015889161.

कर्जदार / सह-कर्जदार - अनमोल अन्नय्या स्वामी, अन्नय्या अद्वय्या स्वामी, भाग्यश्री संतोष स्वामी, सुमित्र

अन्नय्या स्वामी मागणी सूचना दिनांक - 21.05.2025 आणि थकबाकी रक्कम - 644244

सुरक्षित मालमत्तेचे वर्णन - (अचल मालमत्ता) - पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, मालमत्त . संबंधित ग्रामपंचायत मिळकत क्र. 1066 मोजमाप 5445 चौ. फ. ग्रामपंचायत शिरभावी ता. सांगोला जिल्ह नोलापूर येथे स्थित. उत्तर - हणमंत भीमराव नलवडे यांचे घर, दक्षिण - शिरभावी ते सांगेवाडी रोड, पूर्व अंकुश रामचंद्र दुधाळ यांचे घर, पश्चिम - अभिमान हरिदास नलावडे यांचे घर

अ. क्र. - 2, शाखा - अकलूज, कर्ज क्र. - SEAKLUJ0425022 / 600000043501 कर्जदार / सह-कर्जदार - पंडित सरवाराम होले आशा पंढरीनाथ होले

मागणी सुचना दिनांक - 21.05.2025 आणि **थकबाकी रक्कम -** 942661

स्रिक्षत मालमत्तेचे वर्णन - (अचल मालमत्ता) - पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, मालमत्त संबंधित ग्रामपंचायत मिळकत क्र. 1058 मोजमाप 5300 चौ. फू. ग्रामपंचायत लाखेवाडी ता. इंदापूर जिल्ह पुणे येथे स्थित. उत्तर - कांतीलाल खाडे यांचा प्लॉट, दक्षिण - नारायण ढोले यांचा प्लॉट, पूर्व - संतौष ढोले यांचा प्लॉट आणि रस्ता, पश्चिम - खुली जागा.

दिनांक - 03.07.2025, ठिकाण - पुणे प्राधिकृत अधिकारी, इक्टिास स्मॉल फायनान्स बँक लि

FORM NO. 3 [See Regulation-13 (1)(a)]

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE

Unit no 307 to 310 3rd Floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune - 411005 Case No.: OA/818/2021

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No.: 11276

UCO BANK

OM ENTERPRISES PROP. MR. UMESH SHANKAROA NIKAM

(1) Om Enterprises Prop. Mr. Umesh Shankaroa Nikam D/W/S/O- Mr Umesh Shankaroa Nikam

R/at 13 Anar Laxmi Colony, Deagoan Road, Kodoli Satara, Satara Maharashtra-415004

(2) Mr Jitendra Dattatray Shirke

R/at 962/A Shaniwar Peth, Satara, Maharashtra-415002 (3) Mr Rajendra Dattatray Shirke

R/at 962/A Shaniwar Peth, Satara, Satara, Maharashtra-415002

SUMMONS

WHEREAS, OA/818/2021 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on **09/05/2025**.
WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons

notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA filed against you for recovery of debts of Rs. **7887558.91**/ (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:

(i) to show cause within thirty days of the service of summons as to

why relief prayed for should not be granted;
(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial numbe

3A of the original application: (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under seria number 3A of the original application, pending hearing and disposa

of the application for attachment of properties: (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the origina

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised b sale of secured assets or other assets and properties in the ordinar course of business and deposit such sale proceeds in the accoun maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

application without the prior approval of the Tribunal;

You are also directed to file the written statement with a copy thereo furnished to the applicant and to appear before **Registrar on** 07/08/2025 at 10:30A.M. failing which the application shall be heard

and decided in vour absence Given under my hand and the seal of this Tribunal on this date 14/05/2025

Note: Strike out whichever if not applicable.

Signature of the Officer Authorised to issue summons REGISTRAR

DEBTS RECOVERY TRIBUNAL

स १२/१, पुणे, महाराष्ट्र - ४११००१. भारत CIN: L31300PN2000PLC202408 फोन: +91-02-30514000, फॅक्स: +91-02-30514113, ईमेल आयडी: <u>secretarial@stl.tech</u> वेबसाईट: <u>www.stl.tech</u>

समभागधारकासाठी सूचना

[समभागांच्या गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी कडे हस्तांतरणासाठी]

गेंदणीकृत कार्यालय कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाद्वारे अधिसूचित आणि वेळोवेळी दरूस्ती करण्यात आलेल्य गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (अकाऊन्टिग अंकेक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम २०१६ (नियम) मधील नियम ६ सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या अनच्छेद १२४(६) च्या अनुषंगाने ही सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. या नियमांमध्ये इतर बाबींच्या व्यतिरिक्त ज्या समभागांचा लाभांश लागोपाठ सात वर्षे देण्यात आलेला नाही किंवा त्यासाठी दावा करण्यात आलेल नाही असे समभाग आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यामध्ये हस्तांतरित करण्याची तरतूद आहे.

समभागधारकांनी कृपया लक्षात घ्यावे की २०१७–१८ या आर्थिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेला अंतिम लाभांश सात वर्षांच्या कालावधीपर्यंत दिला गेलेला नसल्यास किंवा त्यावर दावा करण्यात आलेला नसल्यास तो ऑगस्ट २०२५ मध्ये आयर्डपीएफमध्ये जमा करण्यात येर्डल लागोपाठची सात वर्षे ज्या समभागांवरील लाभांशावर दावा करण्यात आलेला नाही ते सुध्दा सदर नियमांमधील प्रक्रियेनुसार हस्तांरित करण्यात येतील. सदर नियमांनुसार संबंधित समभागधारकांना समभागांच्या हस्तांतराबाबत सूचित करणारी सूचना पत्रे पाठविणे आवश्यक असून ती त्यांच्या अद्ययावत उपलब्ध पत्त्यांवर पाठविण्यात ञालेली आहेत. अशा समगाभधारकांचे आणि आयईपीफकडे हस्तांतरित करावयाच्या समभागधारकांचे तपशील कंपनीच्या वेबसाईटवर **www.stl.tech** येथे अपलोड करण्यात येत आहेत. विनंती आहे की त्यांनी तपशिलांची पडताळणी करण्यासाठी वेबसाईट पाहावी.

१८ जुलै, २०२५ पर्यंत समभागधारकांकडून समभागांच्या संदर्भात कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यार सदर नियमांमध्ये दिलेल्या आवश्यकतेचे पालन करित कंपनीदारे सदर नियमांमध्ये नमद करण्यात आलेल्या आणि खाली देण्यात आलेल्या नियमांपध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार पुढील सूचना न देता शेवटच्या देनांकास समभाग आयईपीफ कडे हस्तांतरित करण्यात येतील.

- **१. छापील स्वरूपातील समभाग धारण करीत असल्यास** : समभागधारकांच्या नावे नोंदणी असलेले मूळ समभाग प्रमाणपत्र आपोआप रद्द होईल आणि तो रोख रकमेत रूपांतर करण्यायोग्य समजण्यात येणार नाही आणि समभाग आयर्डपीएफपाधिकरणाच्या द्विमॅट खाट्यामध्ये हस्तांतरित करण्यात. येतील
- २. डिमॅट स्वरूपातील समभागांसाठी: आपल्या डिमॅट खात्यातील समभाग थेट आयईपीएफ

ज्यया लक्षात घ्यावे की सदर नियमांच्या अनुषंगाने आयर्डपीएफकडे हस्तांतरित करण्यात येण्याऱ्या दावा . केलेल्या लाभांश रकमेच्या आणि समभागंच्या संदर्भात कंपनीविरूध्द कोणताही दावा करता येणार नाही. आयईपीएफ हस्तांतरित करण्यात आलेले समभाग/लाभांशासाठी कंपनीकडून एनटायटलमेंट लेटर प्राप्त केल्यानंतर आणि कंपनीच्या नोडल ऑफिसरीकडे प्रपत्र आयईपीएफ –े५ मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रांच्या छापील प्रती पाठवून विहीत प्रपत्र आयईपीएफ –५ मध्ये अर्ज करूने आयईपीएफ प्राधिकरणाकडे दावा करता येईल.

अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटवर www.stl.tech येथील 'Investors' विभागात दिलेले नियम पाहावेत.

आपले प्रश्न असल्यास कृपया कंपनी / मे. केफीन टेक्नोलॉजीज लिमिटेड, रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट

यांचे संपर्क साधावा. संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहे स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड चौथा मजला. गोदरेज मिलेनियम. कोरेगाव रोड ९. एसटीएस १२/१ पणे ४११००१, महाराष्ट्र ईमेल : secretarial@stl.tech टेली. क्र. : 020-30514000


वेबसाईट : www.stl.tech

दिनांक : ०३ जुलै, २०२५

चौसेलेनियम टॉवर बी. प्लॉट 39-32 गाचीबावली, फायनॅन्शिअल डिस्टिक्ट नानकरामगूडा, हैदराबाद – ५०० ०३२ टेली. क्र. : 1800-309-4001 ईमेल : einward.ris@kfintech.com वेबसाईट : www.kfintech.com स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिलिटेड क्रिकेट

में केफीन देक्नोलॉजीज लि

सही / -मणाल असवडेकर कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



(पंकज अनिल भुसे) मुख्याधिकारी तथा प्रशासक बारामती नगरपरिषद, बारामती

सही/-



बानप/कार्या १५/१५१९/२०२५

दिनांक ०२/०७/२०२५

Mail Id - baramatinp@gmail.com

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील मौजे

तांदूळवाडी, गट नं. १९८ पैकी, एकूण क्षेत्र ६९८००.०० चौ.मी. क्षेत्र या

जागेतील मिळकत ही अनुक्रमे बाळू निवृत्ती खरात, प्रकाश निवृत्ती खरात,

नितीन निवृत्ती खरात यांचे मालकीचे असून सदर मिळकत वाढीव हद्द मंजूर

विकास योजनेतील ३० मीटर रुंद विकास योजनेतील रस्त्याने बाधित होत

सदर मिळकतीचे विद्यमान मालक यांनी ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्याने

बाधित क्षेत्र २४६१.७८ चौ.मी. क्षेत्र जागेच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकसन

हक्क दाखला (टी.डी.आर.सी.) मिळणेकामी बारामती नगरपरिषदेकडे प्रस्ताव

मौजे तांदूळवाडी, गट नं. १९८ पैकी मधील अर्जदार बाळू निवृत्ती खरात

प्रकाश निवृत्ती खरात, नितीन निवृत्ती खरात यांचे मालकीचे एकूण क्षेत्र

पूर्वेसः लागू गट नं.३८२

दक्षिणेसः लागू गट नं. २००

पश्चिमेसः लागू गट नं.२०२

उत्तरेसः लागू गट नं.३८२

उपरोक्त उल्लेख केलेल्या विद्यमान मालक यांनी सदर मिळकत निर्वेध,

निजोखमी व बोजारहित असल्याची तसेच त्यांना हस्तांतरणीय विकसन हक्ष

(टीडीआरसी) प्राप्त करुन घेण्याचे हक व अधिकार असल्याबाबत, सदर

मिळकत कोणत्याही कोर्टात वादाचा विषय नाही तसेच त्यावर जप्ती अगर

मनाईचा हुकूम नसल्याबाबत खात्री व भरंवसा आम्हास दिला आहे. तरी सदर

मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, लीन, लीज, बक्षीस, ताबा, पोटगी, दावा,

अपिल, कूळ, खंड, साठेखत, खरेदीखत इ. कोणत्याही प्रकारचा हक,

हितसंबंध, अधिकार असल्यास त्यांना ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५

दिवसांचे आत मुख्याधिकारी तथा प्रशासक, बारामती नगरपरिषद, बारामती

यांचेकडे समक्ष येऊन मूळ कागदपत्रांनिशी त्याबाबत आमची खात्री पटवून

द्यावी. येणेप्रमाणे मुदतीत आक्षेप न आल्यास सदर मिळकतीवर अन्य

कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार नाही व असल्यास

त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला असल्याचे समजण्यात येऊन बारामती

नगरपरिषदे तर्फे सदर मिळकतीच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकसन हक्क

दाखला (टीडीआरसी) प्रस्तावधारक बाळू निवृत्ती खरात, प्रकाश निवृत्ती

खरात, नितीन निवृत्ती खरात यांचे नावे देण्यात येईल व सदरची जमीन

नगरपरिषद ताब्यात घेईल. मुदतीनंतर येणा-या कोणत्याही तक्रारीची दखल

दिनांक १९/०७/२०२४ रोजी दाखल केला आहे.

६९८००.०० चौ. मी. क्षेत्रा पैकी २४६१.७८ चौ.मी.

१) मिळकतीचे वर्णन -

मौजे तांदळवाडी, गट नं, १९८ पैकी

परिशिष्ठः-

त्याची चतुःसीमा

बारामती नगरपरिषद बारामती दुरध्वनी क्र. (०२११२) २२२४९४, फॅक्स नं. (०२११२) २२२३०७

Mail Id - baramatinp@gmail.com

बारामती नगरपरिषद बारामती बानप/कार्या १५/१५२०/२०२५ दिनांक ०२/०७/२०२५

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील मौजे तांदुळवाडी, गट नं. ३८२/४ पैकी, एकूण क्षेत्र १८९०० चौ. मी. क्षेत्र या जागेतील मिळकत ही अनुक्रमे संतोष पोपट खरात व संदीप पोपट खरात यांचे मालकीचे असून सदर मिळकत वाढीव हद्द मंजूर विकास योजनेतील ३० मीटर रुंद विकास योजनेतील रस्त्याने बाधित होत आहे.

सदर मिळकतीचे विद्यमान मालक यांनी ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्याने बाधित क्षेत्र २३१८.६६ चौ.मी. क्षेत्र जागेच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकसन हक्क दाखला (टी.डी.आर.सी.) मिळणेकामी बारामती नगरपरिषदेकडे प्रस्ताव दिनांक ०९/०७/२०२४ रोजी दाखल केला आहे.

१) मिळकतीचे वर्णन -

मौजे तांदूळवाडी, गट नं. ३८२/४ पैकी मधील अर्जदार संतोष पोपट खरात व संदीप पोपट खरात यांचे मालकीचे एकूण क्षेत्र १८९०० चौ.मी. क्षेत्रा पैकी २३१८.६६ चौ.मी.

मौजे तांदुळवाडी, गट नं. ३८२/४ पैकी

त्याची चतुःसीमा पूर्वेसः श्री. होले यांचे क्षेत्र

दक्षिणेसः नवजीवन हौसिंग सोसायटी पश्चिमेसः श्री. बाळासाहेब खरात यांचे क्षेत्र उत्तरेसः श्री. कारंडे पाटील यांचे क्षेत्र

उपरोक्त उल्लेख केलेल्या विद्यमान मालक यांनी सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याची तसेच त्यांना हस्तांतरणीय विकसन हक्क (टीडीआरसी) प्राप्त करुन घेण्याचे हक्क व अधिकार असल्याबाबत, सदर मिळकत कोणत्याही कोर्टात वादाचा विषय नाही तसेच त्यावर जप्ती अगर मनाईचा हुकूम नसल्याबाबत खात्री व भरंवसा आम्हास दिला आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, लीन, लीज, बक्षीस, ताबा, पोटगी, दावा, अपिल, कूळ, खंड, साठेखत, खरेदीखत इ. कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार असल्यास त्यांना ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसांचे आत मुख्याधिकारी तथा प्रशासक, बारामती नगरपरिषद, बारामती यांचेकडे समक्ष येऊन मूळ कागदपत्रांनिशी त्याबाबत आमची खात्री पटवून द्यावी. येणेप्रमाणे मुदतीत आक्षेप न आल्यास सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला असल्याचे समजण्यात येऊन बारामती नगरपरिषदे तर्फे सदर मिळकतीच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकसन हक्क दाखला (टीडीआरसी) प्रस्तावधारक संतोष पोपट खरात व संदीप पोपट खरात यांचे नावे देण्यात येईल व सदरची जमीन नगरपरिषद ताब्यात घेईल. मुदतीनंतर येणा-या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. सही/-



(पंकज अनिल भुसे) मख्याधिकारी तथा प्रशासक बारामती नगरपरिषद, बारामती

शाखेचा पत्ता : तिसरा मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र. ०८, हडपसर खराडी बायपास रोड, खराडी, पणे- 411014.

शाखेचा पना : ऑफिस क. 302. तिसरा मजला. घीवाला कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, चिंचवड, पणे - 411 019.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षग्रेकार हे पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, चे प्राधिकृत अधिकाग्रे असून त्यांनी सिक्युस्टायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्सीअल ॲसेट्स अंतर्गत आणि एनफोसॅमेंट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट अधिनियम, 2002 मधील अनुच्छेद 8(1) चे पालन करीत आणि सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात ाणात्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकार्यचा वापर करीत प्रत्येक खात्यासमोर नमूद दिनांकास मागणी सूचना पार्टविल्या ज्यांत त्या-त्या कर्जदागस प्रत्येक बात्यासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची सदर सूचनेच्या दिनांकापासून / सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदारंनी सदर रकमेची परतफेड न केल्याने याद्वारे कर्जदार व सर्व लोकांना सूचित करण्यात वेते की निम्नस्याक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 8 सह वाचण्यात वेणारया सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकार्यचा वापर करीत प्रत्येक खात्यासमोर नमूद करण्यात आलेल्या दिनांकास खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधागरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तांच्या संदर्शात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहा केल्यास तो पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या सदर तकम आणि तीवरील कर्ज करागनुसार व्याज एवळ्या रकमेच्या भागधीन असेल. **सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासार्ट** उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

कज खात	कजदार/सह-कजदार	मागणा सूचना	थकबाका	ताबा घतल्याचा	तारण मालमत्तच
क्र.	/जामीनदार यांचे नाव	दिनांक	रक्कम	दिनांक	वर्णन
HOU/KRDI/	प्रसाद नारायण साहू /	21-04-2023	रु. 23,08,346.81	27-06-2025	इमारत ए, 12वा मजला, फ्लॅट क्र. 1201, व्हॅलोरा
0121/855515,	प्रेमलता प्रसाद साहू		(रुपये तेवीस लाख आठ हजार		टॉवर्स, सर्व्हे क्र. 8/3, 8/3/3, केशवनगर रोड,
शाखा : खराडी			तीनशे शेहेचाळीस आणि		रेणुका जवळ, गाव मुंढवा, ता. हवेली, जिल्हा
			एक्क्याऐंशी पैसे फक्त)		पुणे, महाराष्ट्र - 411036.
	विनयकुमार मुकुंदराव	03-02-2025	र्फ. 18,51,213.68/-	27-06-2025	रो हाऊसेस ७, विंग १, व्हिजन सिटी आणि व्हिजन
0816/309691,	भांबुर्डेकर / शीतल व्ही		(रुपये अठरा लाख एकावन्न	(प्रत्यक्ष)	श्री, स. क्र. 308/पी, 309, 338, 339, गाव
शाखा : पिंपरी	भांबुर्डेकर		हजार दोनशे तेरा आणि अडुसष्ट		जांभूळ, कान्हे फाटा, बॉम्बे पुणे रोड पुणे,
चिंचवड	-		पैसे फक्त)		महाराष्ट्र - 421505.
ठिकाण : खराडी,	पिंपरी चिंचवड, दिनांक	: 02.07.2025		प्राधि	प्रकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.

आरबीएल बँक लिमिटेड

RBLBANK नोंदणीकृत कार्यालय : 1 ली लेन, शाहूपुरी, कोल्हापूर - 416001,

apno ka bank शाखा कार्यालय : आरबीएल बँक लिमिटेड, तळमजला, दुकान क्र. 5, आयसीसी ट्रेड सेंटर, सेनापती बापट मार्ग, पुणे - 411 016.

(सरफेसी कायदा,

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, २००२ ("नियम") मधील नियम ८(६) च्या तरतुर्दीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्श्रीअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ("सरफेसी कायदा") अंतर्गत बँकेकडे भारग्रस्त असलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना.

यादो सामान्यतः जनतेला आणि विशेषतः कर्जतरः जामीनदर आणि ग्रहणदर यांना सन्ता तेपयात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमना आखीएल बैंक लिमिटेड ("सर्गध्रत धनको / बेंक") कडे तारण / भारमस्त (प्रकवित्रपणे "मालमना" म्हणन संदर्भित आहेत ज्याचा **मांकेतिक / ताम्त्रिक एन्ट्रथ ताला बँके**च्या पाधिकत अधिकाराने मुफेसी कायदाच्या कलम 13(4) आणि कलम 14 अन्त्ये घेतलेला आहे. ज्याचा तप्पणिल येथे मुमद केला आहे. त्याची विकी "जमे आहे जेथे आहे" "जमे आहे जेथे महि काही आहे तेथे आहे" आणि 'कोणत्याही कारणाशिवाय' या तत्वावर, दि. 12/08/2025 रोजी बँकेच्या थकबाकीच्या वसुलीसाठी तसेच नियम 8 आणि 9 अंतर्गत खाली दिलेल्या तपशीलानुसार खालीलप्रमाणे बोली मागवून ई-लिलाव अनुसूची प्रमाणे केली जाईल : पक्ष. थकबाकी आणि मालमत्ता यांचे संक्षिप्त वर्णन

पक्ष, अक्रबाका आणि मालमता चाच साक्षण वर्णन							
कर्जदार आणि	मालमत्तांचे वर्णन	मागणी सूचनेनुसार रक्कम	पाहणीचा	आरक्षित किंमत	ई-लिलावाची	कागदपत्रांसह	प्राधिकृत
जामीनदाराचे नाव	आणि गहाणदार	सरफेसी कायदा अंतर्गत	दिनांक आणि वेळ	बयाणा रक्कम	दिनांक / वेळ	बोली प्राप्त करण्याचा	अधिकाऱ्याचे नाव / फोन क्रमांक /
		मागणी आणि ताबा	-100	-1-11-11 (97)-1		शेवटचा	ई-मेल
		सूचनेची दिनांक		बोली वृद्धी रक्कम		दिनांक	आयडी
		रु. 7,15,190 /- [रुपये सात		आरक्षित किंमत : रु.	12/08/2025	11/08/2025	पांडुरंग काटकर
	पुढील अचल मालमत्ता आणि त्यावरील उभे बांधकाम यांचे सर्व		स. 11.00 ते दु.	18,00,000/- (रुपये अठरा	दु. 12:30 ते दु.		मो. 9545244646 /
	खंड आणि तुकडे, संबंधित जुना स क्र 471-11 आणि नवीन		12.00 वा.	लाख फक्त)	01:30 दरम्यान	वा. किंवा	8605009225
	स क्र 168/11 प्लॉट क्र 7, एकूण क्षेत्रफळ 37.36 चौ. मी.					त्यापूर्वी.	ई-मेल :
पत्रव्यवहाराचा पत्ता :	(अंदाजे : 500 चौ. फू.) सांगली ता मिरज जिल्हा :- सांगली.		1	बयाणा रक्कम : आरक्षित			Pandurang.Kat
जुना स. क्र. 471-11 आणि नवीन स. क्र.		मागणी सूचना दिनांक		किंमतीच्या 10%			kar@rblbank.c
	पूर्व किंवा त्या दिशेने : वसंत गोंधळी यांची मालमत्ता,	15/10/2024					om
माता नगर, सांगली, ता :- मिरज, जि:- सांगली	दक्षिण किंवा त्या दिशेने : छबुताई कांबळे यांची मालमत्ता,		-	बोली वृद्धी रक्कम : 50,000.00			
11	पश्चिम किंवा त्या दिशेने : रस्ता,	वास्तविक प्रत्यक्ष ताबा		(रुपये पन्नास हजार फक्त)			
	उत्तर किंवा त्या दिशेने : बाबुराव स्वामी यांची मालमत्ता.	दिनांक - 05/06/2025					

नियम व अटी

(1) ई-लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. इच्छुक बोलीदारांना https://www.bankeauctions.com आणि https://www.rblbank.com/pdf-pages/news या संकेतस्थळावर त्यांच्या बोली सबमिट

करण्यापर्वी आणि ई-लिलावात भाग घेण्यापर्वी उपलब्ध लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तींचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. बोली संबमिट करण्यापूर्वी मालमत्ता आणि तपशीलाची तपासणी करणे आणि त्यांचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी असेल. (2)

लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे इच्छुक बोलीदारांनी त्यांचे बयाणा तपशील आणि दस्तऐवज वेब पोर्टलद्वारे सादर करावे : https://www.bankeauctions.com (https://www.bankeauctions.com वर नाव नोंदणी करून (3) युझर आयडी आणि पासवर्ड विनामूल्य मिळवता येईल.) दि. 09.07.2025 रोजी संध्याकाळी 5:00 किंवा त्यापूर्वी आरबीएल बँक लिमिटेड, तळमजला, दुकान क्र. 5, आयसीसी ट्रेड सेंटर, सेनापती बापट मार्ग, पुणे - 411 016 येथे डीडी द्वारे ईएमडी देय असेल.

स्वास्त्य असलेले बोलीदार मे. सी 1 इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून ई-लिलावासाठी समर्थन / ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात. संपर्क क्रमांक : 7291981124 / 25 / 26. संपर्क व्यक्ती श्री. हरेश गौडा - मोबाईल क्र. (4) : 09594597555, ई-मेल-आयडी : hareesh.gowda@c1india.com आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी, ते श्री. पांडुरंग काटकर, प्राधिकृत अधिकारी (मोबाइल क्र. 9545244646 /

86050092 ईमेल : pandurang.katkar@rblbank.com) यांच्याशी संपर्क साधू शकतात. कोणत्याही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि / किंवा कोणतेही कारण न देता लिलाव पुढे ढकलण्याचा / रद्द करण्याचा अधिकार बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे. या संदर्भातील निर्णय अंतिम आणि (5)

मालमत्ता आरक्षित किमतीच्या खाली विकली जाणार नाही. (6) (7)

बोली यशस्वी न झाल्यास, कामकाजाच्या 02 दिवसांनंतर, व्याजाशिवाय, ईएमडी परत केला जाईल. (8)

देयकाची वेळ आणि पद्धतः

(9)

(12)

(13)

ठिकाण : पुणे / कोल्हापूर

अ) ऑफर स्वीकारल्याच्या त्याच दिवशी बँकेने ऑफर स्वीकारल्यावर विक्रीच्या रकमेच्या 10% ईएमडीसह 25% पेमेंट स्वीकारले जाईल किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या नंतर स्वीकारले जाणार नाही.

ब) बँकेने विक्रीची पष्टी केल्यानंतर 15 दिवसांच्या आत शिल्लक जमा करावी लागेल.

क) देय चुकल्यास, सरफेसी कायदा, 2002 आणि सरफेसी नियमांच्या तरतुर्दीनुसार, भरलेल्या सर्व रक्मा जप्त केल्या जातील.

वरील विक्री बँकेच्या अंतिम मान्यतेच्या अधीन असेल. (10)

स्वारस्य असलेल्या पक्षांना संबंधित विभाग / कार्यालयांकड्न वैधानिक आणि विक्री / मालमत्ता कर, वीज देय आणि सोसायटी देय यांसारख्या इतर देयांची पडताळणी / पुष्टी करण्याची विनंती केली जाते. वरील थकबाकी भरण्याची कोणतीही जबाबदारी बँक घेत नाही.

वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात तपशील खाली स्वाक्षरी केलेल्यांच्या माहितीसाठी नमूद केले आहेत जे उक्त तपशिलांमध्ये वगळण्याचे चुकीचे विधान किंवा कोणत्याही त्रुटीसाठी जबाबदार राहणार नाहीत. त्यामुळे संभाव्य खरेदीदार, निविदांना विनंती केली जाते की त्यांनी निविदा सादर करण्यापूर्वी सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात हे तपशील आणि इतर तपशील त्यांच्या स्वतःच्या हितासाठी तपासावे आणि पुष्टी करावी. विक्री या जाहिरातीमध्ये आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे.

बोलीदार / निविदाकर्ते / ऑफरदार त्यांच्या पुढील ऑफर रु. 50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) च्या पटीत सुधारणा करतील.

यशस्वी बोलीदार / ऑफरदार ने कायद्यानुसार नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि आनुपंगिक खर्च उचलावा. (14) (15)

प्राधिकृत अधिकारयाला कोणतेही कारण न देता निवदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निवदा स्थिगित करण्याचा / पुढे ढकलण्याचा / रद्द करण्याचा आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय या विक्रीच्या अर्टीमध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

सरफेसी कायद्यांतर्गत 30 दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार, जामीनदार आणि गहाणदार यांना याद्वारे सूचित केले जाते की ई-लिलावाच्या तारखेपूर्वी वरील रकमेसह त्यावरील पुढील व्याज तसेच दंड आणि इतर व्याज आणि रक्कम अदा करावेत, व्यवहार दस्तऐवजानुसार अयशस्यी झाल्यास, थकबाकी वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव / विक्री केली जाईल. तारीख : 03/07/2025

स्वा/- प्राधिकत अधिकार्र आरबीएल बँक लि.



एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लि. कॉर्पोरेट कार्यालय: 503 आणि 504, 5वा मजला, जी-ब्लॉक, इन्सिप्रे बीकेसी, बीकेसी मेन रोड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई - 400 051. **नोंद. कार्यालय** : कॉमर्सझोन आयटी पार्क,

टॉवर बी, पहिला मजला, नं. 111, माउंट पूनमल्ली रोड, पोरूर, चेन्नई - 600116, तमिळनाडू.

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील नियम 8 (6) मधील तरतृदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी 15 दिवसांची ई-लिलाव विक्री सचन याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सचित करण्यात येते की सरक्षित धनकोकडे तारण / भारग्रस्त असलेल्या खाली नमद अचल मालमत्तांचा ("सरक्षित भाक्षा अभवत व भागानवार आगण सब लाकामा सूचित करण्यात यत का सुग्रक्षत धनकाकड तारण / भारग्रस्त असलल्या खाली नमूद अचल मालमतांचा ("सुरक्षित मालमता") एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड) (यापुढे एसएमएचएफसी म्हणून संदर्भित ("सुरक्षित धनको"), च्या प्रधिकृत अधिकारयांनी ताब्य वेतलेला असुन त्यांची कर्जदार व जामीनदार यांचेकडून एसएमएचएफसी सुरक्षित धनकोस घेणे असलेल्या खाली नमूद केलेल्या देव रकमच्या आणि त्यावरील पुढील व्याज आणि इत खर्च च्या वसुलीसाठी "जाशी आहे जेथे आहे", "जाशी आहे जे काही आहे" काही आहे" तत्त्वावर खाली नमुद केलेल्या दिनांक आणि वेळेस विक्री कण्यात थेईल.

311	_ह जाणि तथजा	हाहा आहे. रात्पापर खाला मेनूद कलल्या दिनाक आणि पळल पिक्री करण्यात पहल	1.		
	कर्जदार / जामीनदार	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत		बयाणा रक्कम
क्र.	यांचे नाव / कर्ज			दिनांक व	सादरीकरण
	खाते क्र.		बयाणा रक्कम	वेळ	दिनांक
1	कर्ज खाते क्र. :	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, प्लॉट क्र. ए-8 मोजमाप 101.88 चौ. मी. आणि		21.07.20	19.07.20
	6022075105	ए-9 मोजमाप 96.29 चौ. मी. सोबत त्यावरील बांधकाम त्यापैकी आर. एस. क्र. 232		25 रोजी	25
	09355	हिस्सा क्र. 4 आणि 5 ई वॉर्ड, जाधववाडी, कोल्हापूर येथे आणि सामान्यतः चतुःसीमा		स. 11.00	
	1. सचिन	पुढीलप्रमाणे : पूर्वेकडे : प्लॉट क्र. ए10, पश्चिमेकडे : स्ता, दक्षिणेकडे : स्ता,		ते दु.	
	अशोक माने	उत्तरेकडे : प्लॉट क्र. ए-1 आणि ए-2 आणि प्लॉट क्र. ए-10 मोजमाप 96.29 चौ. मी.,		01.00	
	2. मनाली	प्लॉट क्र. ए-11 मोजमाप 96.29 चौ. मी. आणि प्लॉट क्र. ए-12 मोजमाप 96.29 त्यापैकी			
	सचिन माने	आर. एस. क्र. 232 हिस्सा क्र. 4 आणि 5 ई वॉर्ड, जाधववाडी, कोल्हापूर येथे आणि			
	3. सी एस	सामान्यतः चतुःसीमा पुढीलप्रमाणे : पूर्वेकडे : प्लॉट क्र. ए-13, पश्चिमेकडे : प्लॉट क्र.			
	कास्टिंग्ज	ए-9, दक्षिणेकडे : रस्ता, उत्तरेकडे : प्लॉट क्र. ए-3ए-4 आणि ए-5.			

विक्रीचे तपशील अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत आणि तपशील खालील लिंक वेबसाइट पत्त्यावर आमच्या / सुरक्षित धनकोच्या वेबसाइटवर देखील प्रदान के आहे (https://BidDeal.in आणि https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) इच्छुक बोलीदार श्री. धवल गोगरी, मो. क्र. 7506701015, ई-मेल : Dhaval.Gogri@grihashakti.com आणि श्री. निलॉय देय, यांच्या मो. क्र. 9920697801, ई-मेल : Niloy.Dey@grihashakti.com वर देखील संपर्क साधू शकतात.

दिनांक : 02.07.2025

एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लि.

FEDBANK FINANCIAL SEVICES ITD.

यनिट क. 1101, 11वा मजला, सिरनस, प्लॉट क. 71ए, पवर्ड, पासपोळी, मंबर्ड- 400087, मागणी सूचना - वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, 2002 ("कायदा") ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हीत

(अंमलबजावणी) नियम, 2002 ("नियम") च्या तरतुदी अंतर्गत. **फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि.** (फेडफिना) चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वार्बरीकारांनी नियम 3 यासह वाचलेल्या कायद्याच्या कल

FEDBANK

13(12) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत आणि कायद्याअंतर्गत उक्त सचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासन 60 दिवसांच्या आत संबंधीत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता खालील कर्जदार यांच्यावर फर्माविणारी कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अमलबजावणीत मागणी सूचना निर्गमित केली आहे. निम्नस्वाक्षरीकारांना रास्त विश्वास वाटतो की कर्जदार मागणी सूचना स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे नियमानुसार प्रत्यययोजन व प्रसिद्धीद्वारा सूचनेच्या पोचवणीस बाधा होत आहे. मागणी सूचनेचा समाविष्ट तपशील याखाली नमूद केला आहे

कर्ज खाते क्र. / कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार / पत्ता

1 कर्ज खाते क्र. FEDMGH0HL0497986. 1. श्री. अरुण नानाभाऊ गायकवाड (कर्जदार) 2. सौ. उज्वला अरुण गायकवाड (सह-कर्जदार) सर्वांचा येथे पत्ता : स. क्र. 572 लोणेरे वस्ती गणेश स्वीट धायरी पुणे - 411041 तसेच येथे : फ्लॅट क्र. 103, पहिला मजला, इमारत ई, विंग ए, मॅजेस्टिक व्हेनिस, सर्व्हे क्र. 48/1-16, प्लॉट क्र. 07, चव्हाण शाळे जवळ, धायरी, पुणे - 411041 l मार्गणी सूचना दिनांक आणि रक्का 21/06/2025. रु. 24,26,987/- (रुपये चोवीस लाख सव्वीस हजार नऊशे सत्याऐंशी फक्त) दि. 14/06/2025 रोजी नुसार। एनपीए दिनांक 04-06-2025 l मालमत्तेचे वर्णन : पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, जमीन संबंधित प्लॉट क्र. 7 सर्व्हे क्र. 48/1-16 ते 16 पैकी मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 19856.82 चौ. मी. गाव धायरी, तालुका - हवेली, जिल्हा - पुणे येथे स्थित आणि वसलेले, उप निबंधक हवेली पुणे, नोंदणी जिल्हा पुणे यांच्या हद्दीत आणि चतुःसीमा पुढीलप्रमाणे: पुर्व- स. क्र. 48/1 ते 16 चा प्लॉट क्र. 5 आणि 6, पश्चिम- धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान यांची मालमत्ता, दक्षिण- रस्ता आणि स. क्र. 47, उत्तर- प्रस्तावित 18 मी. रस्ता आणि स. क्र. 5 आणि 6 ची मालमत्ता.

2 कर्ज खाते क्र. FEDKGBSTL0508391. 1. श्री. प्रकाश महादेव दरवान (कर्जदार) 2. सौ. मनीषा प्रकाश दरवान (सह-कर्जदार) सर्वांचा येथे पत्ता : 2544 डी वार्ड तोरस्कर चौक बुधवार पेठ, तोरस्कर चौका जवळ, कोल्हापूर - 416002 तसेच येथे : सी. एस. क्र. 2544/ए भाग, डी वॉर्ड, तोरस्कर चौक, कोल्हापर, ता. - करवीर, जिल्हा - कोल्हापर, 416002 l मागणी सचना दिनांक आणि रक्कम 21/06/2025. रु. 23,40,205/- (रुपये तेवीस लाख चाळीस हजार दोनशे पाच फक्ते) दि. 14/06/2025 रोजी नुसार l एनपीए दिनांक 04-06-2025 l मालमत्तेचे वर्णन : मालमत्ता म्हणजे जमीन मोजमाप 48.80 चौ. मी. सोबत त्यावरील बांधकाम, सी. एस. क्र. 2544/ए एकूण मोजमाप 146.60 चौ. मी. डी वॉर्ड, बुधवार पेठ, कोल्हापूर आणि चतुःसीमा पुढीलप्रमाणे : पूर्व - रस्ता, पश्चिम - रावजी पाटील

यांची मालमत्ता, दक्षिण - बाळकृष्ण आणि शिवाजी दरवान यांची मालमत्ता, उत्तर - शासकीय रस्ता. 3 कर्ज खाते क्र. FEDSOLSTL0511153. 1. श्री. राहुल किसन तवस्कर (कर्जदार) 2. सौ. लक्ष्मी राहुल तवस्कर (सह-कर्जदार) 3. सौ. कमल किसन तवस्कर (सह-कर्जदार) सर्वांचा येथे पत्ता : मु. पो. चट्टी गल्ली मोहोळ जिल्हा सोलापूर - 413213 तसेच येथे : सीटीएस क्र. 500, मालमत्ता क्र. 440, चाटो गल्ली, जैन मंदिराजवळ, मोहोळ ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर - 413213 तसेच येथे : कार्तिक झेरॉक्स सेंटर मुख्य रस्ता नगर परिषद जवळ मोहोळ ता. मोहोळ सोलापूर - 413213 | मागणी सूचना दिनांक आणि रक्कम 21/06/2025. रु 22,05,901/- (रुपये बावीस लाख पाच हजार नकशे एक फक्त) दि. 14/06/2025 रोजी नुसार | एनपीए दिनांक 04-06-2025 | मालमत्तेचे वर्णन : पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, सिटी सर्व्हे क्र. 500, एकूण मोजमाप क्षेत्रफळ 56.01 चौ. मी., अधिक विशेषतः मोजमाप क्षेत्रफळ 28.05 चौ. मी., कसबे मोहोळ, ता. मोहोळ, जिल्हा सोलापुर येथे स्थित, मोहोळ नगरपरिषद, मोहोळ हद्दीत. चतुःसीमा पुढीलप्रमाणे : पूर्व - सीटीएस क्र. 503, पश्चिम - सीटीएस क्र. 501 आणि 519, उत्तर - रस्ता, दक्षिण - सीटीएस क्र. 502.

4 कर्ज खाते क्र. FEDPCMSTL0505784. 1. सौ. पछवी सचिन मिसाळ (कर्जदार) 2. श्री. सचिन बबन मिसाळ (सह-कर्जदार) सर्वांचा येथे पत्ता : स. क्र. 89/1, फ्लॅट क्र. सी/101, पहिला मजला सिल्व्हर पाम ग्रोव्ह, औंध गुवेत, बीआरटी रोड, पुणे - 412101 तसेच येथे : नॅचरल नमकीन आणि फरसान गरुद्रार चौक वाल्हेकर वाडी रोड चिंचवड. चंदन सपर मार्केट पणे 411033 l मागणी सचना दिनांक आणि रक्क 21/06/2025. रु. 19,86,908/- (रुपये एकोणीस लाख शहाएँशी हजार नऊशे आठ फक्त) दि. 14/06/2025 रोजी नुसार l एनपीए दिनांक 04-06-2025 | मालमत्तेचे वर्णन : पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, जमीन संबंधित फ्लॅट क्र. 101, मोजमाप 98.23 चौ. मी. म्हणजे 1057 चौ. फूट कार्पेट सोबत संलग्न टेरेस सिल्व्हर पाम ग्रोव्ह म्हणून ओळखल्या जाणारया प्रकल्पातील विंग क्र. सी मध्ये पहिल्या मजल्याव सोबत कार पार्किंग जमीन संबंधित स क्र 89 हिस्सा क्र 1 एकूण मोजमाप 3 हे 93 आर त्यापैकी जमीन मोजमाप 1 हे 97 आर गाव रावेळ ता हवेली जिल्हा पणे पीसीएमसी च्या हद्दीत आणि चतःसीमा पढीलप्रमाणे : पर्व- नथ मंधकर भोडवे यांची मालमत्ता सर्व्हे क्र 90/1. दक्षिण- किवळे रावेत बीआरटी रोड, पश्चिम - 89/1 खंडू एकनाथ भोदवे व इतरांच्या उर्वरित क्षेत्राची मालमत्ता, उत्तर- खुबचंदानी मालमत्ता सर्व्हे क्र. 89/3.

कर्जदारांना याद्वारा सस्त्र देण्यात येतो की त्यांनी मागणी सूचनेचे अनुपालन करावे आणि प्रदानाच्या वसुलीच्या तारखेपर्यंत लागू व्याज, अतिरिक्त व्याज, बाउन्स आकार, किंमत व खर्च यासह एकत्रीत या प्रसिद्धीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत यावर दिलेली आणि त्यात नमूद केलेल्या मागणी रकमेचे प्रदान कर-ावे. कर्जदारांनी नोंद घ्यावी की फेडफिना सुरक्षित धनको आहेत कर्जदारांद्वारा लाभ घेतलेली कर्ज सुविधा कर्जदारांद्वारा गहाण ठेवलेल्या सुरक्षित मत्ता म्हणून असलेल्या स्थावर मालमत्तेच्या अनुसार सुरक्षित कर्ज आहे. जर कर्जदार विनिर्दिष्ट वेळेच्या आत त्यांची दायित्वे संपुर्णपणे सोडविण्यास असमर्थ ठरल्यास फेडफिना अंतर्भत सरक्षित मत्तेचा ताबा घेण्याकरिता कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत सर्व हक्कांच्या अमेलबजावणीस हक्कदार असेल. परंत त्याखालील नियम आणि कोयद्याअंतर्गत उपलब्ध अन्य कोणत्याही मार्गे विनती करुन किंवा विक्रिद्वारा किंवा सदर मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या मर्यादेत आणि प्रदानाच्य वसुलीकरिता नाही. फेडफिना कडे विक्रि किंवा हस्तांतरणाकरिता हक्कांचा वापर करण्यापूर्वी सुरक्षित मत्ता मोहोरबंद करणे आणि / किंवा जप्त करण्याच अधिकारसुद्धा आहेत. सुरक्षित मत्तेच्या विक्रिनंतर, जर फेडफिना च्या देय रकमेची वसुली अपुरी पडल्यास गहाण असलेल्या मालमत्तेच्या मूल्याबाबत उर्वीरत देणींच्या वसुलीकरिता फेंडफिना कडे स्वतंत्र विधि प्रक्रिया सुरु करण्याचा हक्क सुद्धा आहे. हाँ कोणत्याही अन्य कायद्याअंतर्गत फेडफिना कडे उपलब्ध अन्य सर्व अतिरिक्त आणि स्वतंत्र उपाय आहे. कायद्याच्या कलम 13 (13) यापढे आणि सरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कायद्याच्या कलम 13 (८) कड़े कर्जदारांचे लक्ष वेधीत आहोत. ज्यायोगे कर्जदारांना फेडफिना च्या पर्व-लेखी परवानगीशिवाय. सरक्षित मत्तेचा व्यवहार किंवा कोणत्याही सरक्षित . मत्तेची विक्रि, भाडेपट्टा किंवा अन्यथा कोणत्याही (अन्य सामान्य व्यवसायाखेरीज) तरहेने त्याची वासलात लावण्यास मना केलेली आहे / प्रतिबंध करण्यात आले आहे आणि त्याचे अनुपालन न झाल्यास उक्त कायद्याच्या कलम 29 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. मागणी सूचनेची निम्नस्वाक्षरीकाराकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार, जर ते इच्छुक असल्यास, सदर प्रत नेहमीच्या कार्यालयीन वेळेत कामाच्या कोणत्याही दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून गोळा करु शकतील. स्वा/- प्राधिकृत अधिकारी, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड दिनांक: 03.07.2025, स्थळ: पुणे

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

BEENA ATUL KAMPANI (PAN BPOPK8589J) and ATUL KRISHANLAL KAMPANI(PAN AAGPK7398P) ARE Jointly holding 330 shares of face Value Rs. 10/- in Alfred Herbert india ltd having its Registered office at Herbert house 13/3 Stand Road, Kolkata, West Bengal 700001. India in Folio No. 800676 Bearing share certificate Number 20476 Distinctive Numbers from 29779 - 30108, We hereby give notice that the said share Certificate(s) are lost and we have applied to the Company for issue of duplicate share Certificates and exchange of the same with face value Rs. 10/- Certificate. The Public is hereby warned agains Purchasing or dealing in anyway with the said share Certificates. The Company may issue duplicate share Certificates if no objection is received by the company within 30 days of the publication of this advertisement after which no claim will be entertained by the company in that behalf. Place: All Over India, Date: 03.07.2025 BEENA ATUL KAMPANI

ATUL KRISHANLAL KAMPANI **FOLIO B00676**

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. This is not an announcement for the offer document. All capitalised terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated July 04, 2024 filed with the Stock Exchange, namely BSE Limited ("BSE") and Securities and Exchange Board of India ("SEBI").

SHARAT INDUSTRIES LIMITED Corporate Identity Number: L05005AP1990PLC011276

Registered Office: Venkannapalem Village, T. P. Gudur Mandal, Nellore, Andhra Pradesh- 524 002 Corporate Office: Flat No. 4, Third Floor, Pallavi Apartments, No. 57/11, Old No. 29/TF4, HDFC Bank Compound, First Main Road, R.A. Puram, Chennai- 600 028

Tel. No.: +91 8897628787; E-mail: cs@sharatindustries.com: Website: www.sharatindustries.com Contact person: Mr. Ganesan Nilakanatan, Company Secretary and Compliance Officer

SECOND AND FINAL REMINDER CUM FORFEITURE NOTICE TO THE HOLDERS OF PARTLY PAID-UP **EQUITY SHARES ON WHICH CALL MONEY IS TO BE PAID**

In terms of provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the relevant rules made thereunder, the First and Final Call Notice has been issued to such persons who were holders of the partly paid shares as on February 07, 2025, being the Record

In this connection, the Rights Issue Committee of the Company ('Committee')duly authorized by the Board of Directors of the Company, by way of Circular Resolution passed on Wednesday, 02nd July 2025, approved sending Second and Final Reminder Cum Forfeiture Notice from time to time for payment of the First and Final Call amount of ₹23.25 (comprising ₹7.50 towards face value and ₹ 15.75 towards premium) ("Reminder-cum-Forfeiture Notice") to the holders of such partly paid-up equity shares on which the First and Final Call Money remains unpaid.

Accordingly, sending of Second and Final Reminder Cum Forfeiture Notice to all the members who have not paid the call money has been initiated on Wednesday, 02nd July 2025.

The payment period is from Thursday, 10th July 2025 to Saturday, 19th July 2025 (both days inclusive). Eligible Shareholders shall send their First and Final Call Money by way of Demand draft payable at Chennai along with the completed payment slip by registered post/speed post at the office of the Registrar to the Issue.

Please note that, failure to pay the First and Final Call Money within the period as mentioned above shall render the partly paid-up equity shares of the Company, including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the provisions of the Act, the Article of Association of the Company and the Letter of Offer. The Company shall be entitled to deduct from any dividend payable to such members, if any, all sums of money outstanding on account of calls and interest due thereon in relation to the partly paid-up equity shares of the Company.

All correspondence in this regard may be addressed to Registrar to the Issue at below mentioned address:



Cameo Corporate Services Limited

Unit: Sharat Industries Ltd – Partly paid up to Fully paid up conversion Subramanian Building, 1, Club House Road, Chennai-600002

Tel No.: +91 44 4002 0700 E-Mail Id: rights@cameoindia.com

Investor Grievance E-Mail Id: investor@cameoindia.com

Website: www.cameoindia.com

Contact Person: Ms. K. Sreepriya **SEBI Registration No.:** INR000003753

For **SHARAT INDUSTRIES LIMITED**

Sd/-N. GANESAN

COMPANY SECRETRAY & COMPLIANCE OFFICER



ZYDUS LIFESCIENCES LIMITED

[CIN: L24230GJ1995PLC025878]

Regd. Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Khoraj (Gandhinagar), Near Vaishnodevi Circle, Sarkhej - Gandhinagar Highway. Ahmedabad - 382481 Telephone : +91-79-71800000, +91-79-48040000 Website : www.zyduslife.com E-mail : companysecretary@zyduslife.com

NOTICE AND INFORMATION REGARDING 30th ANNUAL GENERAL MEETING OF ZYDUS LIFESCIENCES LIMITED

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the members of Zydus Lifesciences Limited ("the Company") will be held on Tuesday, August 12, 2025 at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the General Circulars of Ministry of Corporate Affairs, dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, May 5, 2022, December 28, 2022, September 25, 2023 and September 19, 2024 ("MCA Circulars for General Meetings"), The Securities and Exchange Board of India ("SEBI") circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023, October 7, 2023 and October 3, 2024 ("SEBI Circulars for General Meetings"), applicable provisions of The Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations").

Sending of Integrated Report:

Members may note that the Integrated Report of the Company for the Financial Year 2024-25 along with Notice convening AGM will be sent (i) through e-mail to all those members whose email addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agent ("RTA") or with their respective Depository Participant ("DP"), in accordance with MCA Circulars for General Meetings and SEBI Circulars for General Meetings, (ii) a letter providing the weblink of the Integrated Report to those members who have not registered their e-mail address with the Company/RTA/DP. The Notice and the Integrated Report will also be made available on the Company's website at www.zyduslife.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.

Manner of registering / updating e-mail addresses:

Members holding shares in physical mode and who have not yet registered / updated their e-mail address are requested to register / update the same with MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), RTA of the Company at 5th floor, 506 to 508, Amamath Business Centre-I, Besides Gala Business Centre, Off C. G. Road, Ellisbridge, Ahmedabad-380006, e-mail id ahmedabad@in.mpms.mufg.com or to the Company at companysecretary@zyduslife.com or dhavalsoni@zyduslife.com, by sending duly filled and signed Form No. ISR-1 (along with necessary supporting documents), which is uploaded on website of the Company at https://www.zyduslife.com/public/pdf/Form_ISR_1.pdf. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered / updated their e-mail address are requested to get their e-mail address registered / updated by following the procedure of their respective DP.

Manner of casting vote through e-voting:

The Notice contains detailed instructions for attending the AGM through VC / OAVM and the manner of e-voting (including remote e-voting) for those members holding shares in physical mode or in dematerialized mode and who have not registered their e-mail address either with the Company or the respective DP. Members are requested to go through the same and in case of any assistance for e-voting, they may contact the Company or Central Depository Services (India) Limited or National Securities Depository Limited at the numbers mentioned in the Notice.

Dividend:

Place: Ahmedabad

Date: July 2, 2025

Members are requested to note that a dividend of Rs. 11.00/- per equity share (i.e. 1100%) has been recommended by the Board of Directors for the Financial Year ended on March 31, 2025, subject to the approval of the members at the ensuing AGM. The Dividend, if declared by the members at the ensuing AGM, will be paid to those members whose names stands registered in the Register of Members / List of Beneficial Owners on Friday, July 25, 2025 i.e. the Record Date.

Members are also requested to note that pursuant to the provisions of the Finance Act, 2020, the dividend income is taxable in the hands of members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to members at the prescribed rates. Necessary information in this regard is provided in the Notice convening the AGM of the Company.

Manner of registering mandate for receiving dividend electronically:

Members holding shares in physical mode and whose folios are not updated with any of the KYC details, shall be eligible to receive dividend only in electronic mode with effect from April 1, 2024, only after updation of KYC details. Members are requested to update their KYC details by submitting the KYC forms (available on the website of the Company at https://www.zyduslife.com/shareholderservices.html#contactdetails) duly complete and signed by the registered holder(s) to the RTA at their address on or before Wednesday, July 23, 2025. Members holding shares in dematerialized mode are requested to get their bank account details registered / updated with their respective DP, with whom they maintain their demat accounts.

In case of any query with regard to registration / updation of e-mail address or bank account details or matters related to TDS on dividend, members may contact the RTA of the Company by sending an e-mail at ahmedabad@ in.mpms.mufg.com or to the Company at companysecretary@zyduslife.com or dhavalsoni@zyduslife.com.

For, Zydus Lifesciences Limited Sd/- Dhaval N. Soni Company Secretary Membership No.: FCS7063



SUNITA TOOLS LIMITED

(Formerly known as Sunita Tools Private Limited)

Registered Off.: Survey No.66, Plot No. A, Valiv, Sativali Road, Vasai East, Palghar, Vasai East IE, Thane, Vasai, Maharashtra, India, 401208 | Tel No.: 9136019995 | CIN: U29220MH1988PLC045850 Website: www.sunitatools.com | Email ID: info@sunitatools.com

NOTICE

Notice is hereby given that:

A. ANNUAL GENERAL MEETING:

The Notice is hereby given that Thirty Eighth Annual General Meeting ("AGM") of Sunita Tools Limited (Formerly known as Sunita Tools Private Limited) ("the Company") is scheduled on Saturday, July 26, 2025 at 12:30 P.M. through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business specified.

The Notice of AGM along with the Annual Report for the financial year (F.Y.) 2024-25 has been sent to Members in electronic form to the Email-IDs registered with their Depository Participants (in case of electronic shareholding)/the company's Registrar and share transfer Agent (in case of physical shareholding). For members whose Email IDs are not registered, we request shareholders to update their email ids with the depositories/RTA as soon as possible. The Notice and Annual Report may also be accessed on the website of the company at www.sunitatools.com and website of National Securities Depository Limited ('NSDL') www.evoting.nsdl.com and Bombay Stock Exchange (BSE) at https://www.bseindia.com/

B. REMOTE E-VOTING:

In compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The Company has offered remote e-voting facility for transacting the business through National Securities Depository Limited (NSDL) to enable the members to cast their votes electronically. Necessary arrangements have been made by the company with NSDL to facilitate e-voting. The details

- The e-voting period will commence on Tuesday, July 22, 2025 (9:00 A.M.) and ends on Friday, July 25, 2025 (5:00 P.M.) IST. Thereafter, the e-voting module will be disabled.
- The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of the Company as on the cut-off date Saturday, July 19, 2025. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.
- Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may write to NSDL on the e-mail ID i.e. evoting@nsdl.com requesting for the User ID and password. If the member is already registered with NSDL for e-voting, the member can use the existing User ID and Password for casting their vote through Remote e-voting. The detailed procedure pertaining to the User ID and Password is also provided in the Notice of the AGM.

For more information, kindly refer Notice of the meeting available on the company's website and NSDL. C. BOOK CLOSURE:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books shall remain closed from Saturday, 19 July 2025 to Friday, 25 July 2025 (both days inclusive) for the purpose of 38th Annual General Meeting.

(Formerly known as Sunita Tools Private Limited)

Place: Thane Dated: July 2, 2025

Rupal Dedhia Company Secretary& Compliance Officer

Sunita Tools Limited

BAJAJ FINSERV LIMITED

Notice of 18th Annual General Meeting and e-voting information

NOTICE is hereby given that 18th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Friday, 25 July 2025 at 12:15 p.m. at Hotel Hyatt Regency, Opposite Weikfield IT Citi Info Park, Nagar Road, Viman Nagar, Pune - 411 014, to transact the business as set out in the Notice convening 18th AGM ('Notice'). The said Notice along with Proxy form, attendance slip and Annual Report for the financial year 2024-25 has been sent to the members holding shares as on Friday, 20 June 2025 (cut-off date for the purpose of dispatch of Notice), through email at their registered email-ID.

In accordance with the Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), a letter containing the web-link for accessing the Annual Report for financial year 2024-25 and Notice is being dispatched alongwith login credentials to the members who have not registered their email ID with the Company for remote e-voting.

The aforesaid documents are also available on:

- 1. Website of Company at https://www.aboutbajajfinserv.com/investor-relations-
- 2. Website of Stock Exchanges i.e., BSE Ltd. ('BSE') at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. ('NSE') at www.nseindia.com.
- 3. Website of e-voting service provider i.e., KFin Technologies Ltd. ('KFin') at https:// evoting.kfintech.com. Pursuant to provisions of the SEBI Listing Regulations, the Company is also providing

facility of one-way live webcast of the proceedings of 18th AGM. More information on the webcast is available in the Notice of 18th AGM. The Board of Directors, at its meeting held on 29 April 2025, have recommended payment of dividend at ₹ 1 per equity share (100%) of the face value of ₹ 1. Subject to the provisions

of section 126 of the Companies Act 2013 ('the Act'), dividend on equity shares, if declared at the 18th AGM, will be credited/dispatched on or before Tuesday, 29 July 2025, to all those members holding shares as on closing hours on Friday, 27 June 2025. In compliance with provisions of section 108 of the Act and rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended, and regulation 44 of the SEBI Listing Regulations and SEBI Master circular dated 11 November 2024, the members are hereby further notified that: a) The Company is providing e-voting facility to its members to cast their vote by

- electronic means on the resolutions set out in the Notice of AGM.
- b) Remote e-voting shall commence from Monday, 21 July 2025 (9:00 a.m. IST) shall end on Thursday, 24 July 2025 (5:00 p.m. IST). Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on Thursday, 24 July 2025.
- beneficial owners as on the said date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Persons who have acquired shares and become members of the Company after the

Cut-off date for the purpose of e-voting shall be Friday, 18 July 2025 ('cut-off date').

A person whose name is recorded in the register of members or in the register of

- dispatch of Notice and who are eligible shareholders as on the cut-off date, may obtain the User ID and Password from KFin by sending request on evoting@kfintech.com from registered email-ID. In case the members have not registered their email ID, they are requested to reach out to their respective Depository Participants for updating the same.
- Members present at the meeting and who have not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The instructions for voting at the AGM are provided in the Notice.
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be allowed to vote again at the AGM.
- g) User ID and password for remote e-voting is sent in the email, where Notice is sent by email and is printed on the letter sent to the members whose email-IDs are not registered with the Company or KFin.
- h) In case of any queries/grievances, related to e-voting, members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting user manual available at https://evoting.kfintech.com/. Further, members may reach out at the contact details mentioned below for addressing e-voting related grievances:

Mohd. Mohsin Uddin Senior Manager KFin Technologies Ltd Unit: Bajaj Finserv Ltd Selenium Building, Tower-B. Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana-500 032.

Toll free no.: 1800 309 4001

Email ID: mohsin.mohd@kfintech.com/

einward.ris@kfintech.com

Uma Shende Company Secretary **Bajaj Finserv Limited** 3rd Floor, Panchshil Tech Park, Viman Nagar, Pune- 411 014 Email-ID: investors@bajajfinserv.in Tel No.: (020) 7157 6064

i) Individual shareholders holding shares in dematerialized mode may reach out at the below contact details for any issues in respect of e-voting through Depositor(ies) (i.e., NSDL and CDSL):

NSDL	CDSL
Email-ID: evoting@nsdl.com	Email-ID: helpdesk.evoting@cdslindia.com
Toll free no.: (022) 4886 7000 / 1800 1020 990	Toll free no.: 1800 2109 911

For Bajaj Finserv Limited

Place: Pune Date: 2 July 2025

Sd/-**Uma Shende Company Secretary**

CIN: L65923PN2007PLC130075 Regd. Office: Bajaj Auto Limited Complex, Mumbai-Pune Road, Pune - 411 035 Tel No.: (020) 7157 6064 | Fax No.: (020) 7150 5792 Email ID: investors@bajajfinserv.in Website: https://www.aboutbajajfinserv.com/about-us

epaper.financialexpress.com



STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune - 411001 INDIA .CIN: L31300PN2000PLC202408 **Phone:** +91-02-30514000, **Fax:** +91-02-30514113, Email: secretarial@stl.tech | Website: www.stl.tech

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS [For transfer of equity shares to Investor **Education and Protection Fund (IEPF) Account**]

This notice is published pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by Ministry of Corporate Affairs (MCA) as amended from time to time. The Rules, inter alia, contain provisions for transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the demat account of IEPF Authority. Shareholders are requested to note that the final dividend declared for the financial year 2017-18, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF in August 2025. The corresponding shares on which dividend amount was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules. As per the Rules, the individual intimation letters as required to be sent to the respective

latest available addresses. The details of such shareholders and shares due for transfer to IEPF are being uploaded on the Company's website; www.stl.tech Shareholders are requested to refer the website to verify the details. In case no valid claim in respect of equity shares is received from the shareholders by July 18, 2025, the Company shall, with a view to complying with the requirement set out in the

rules, transfer the shares to "DEMAT account of the IEPF Authority" by the due date,

shareholders informing them regarding transfer of shares, are being dispatched at their

without any further notice, as per the procedure stipulated in the Rules which is as under: In case of shares held in physical form: the original share certificate(s) registered in the name of the shareholder will stand automatically cancelled and be deemed non-negotiable and the shares will be transferred to IEPF

Account by issuing duplicate share certificates. In case of shares are held in demat form: your demat account will be debited by transfer of shares directly to IEPF Account.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF, pursuant to the said Rules. The shares/dividend transferred to IEPF can be claimed from IEPF Authority by making an application in the prescribed form IEPF-5 online after obtaining Entitlement Letter from the Company and sending the physical copy of the requisite documents enumerated in the form IEPF-5, to the Nodal Officer of the Company.

For ready reference, the Rules are made available under the 'Investors' section on the website of the Company www.stl.tech

Please feel free to contact the Company / M/s KFin Technologies Limited, Registrar and Transfer Agent, in case you have any queries. Contact details are as follows:

> Sterlite Technologies Limited 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune 411001 Maharashtra Email: secretarial@stl.tech Tel. No.: 020- 30514000 Website: www.stl.tech

Place: Pune

Date: 03 July, 2025

M/s Kfin Technologies Ltd. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District. Nanakramguda, Hyderabad – 500 032 Toll Free No.: 1800-309-4001 Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com

For Sterlite Technologies Limited Mrunal Asawadekar

Company Secretary and Compliance Officer

Eris ERIS LIFESCIENCES LIMITED Registered Office: Shivarth Ambit, Plot No 142/2, Ramdas Road Off SBR,

Near Swati Bungalows, Bodakdev, Ahmedabad, Gujarat-380054 Email: complianceofficer@erislifesciences.com, Website: www.eris.co.in Tel: +91 79 6966 1000, Fax: +91 79 6966 1155, CIN: L24232GJ2007PLC049867

NOTICE OF NINETEENTH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 19th Annual General Meeting.

(AGM) of the Members of Eris Lifesciences Limited will be held on Friday, July 25, 2025, at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") to transact the business, as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Annual Report along with Notice convening AGM on July 02, 2025, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agent- M/s. MUFG Intime India Private Limited (Formerly known as M/s. Link Intime India Private Limited*) ("RTA"), in accordance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 02/2021 dated January, 13, 2021, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 2/2022 dated May 5, 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, and General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2022/62 dated May 13, 2022, Circular No.: SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 dated October 07, 2023, and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI").

The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.eris.co.in, and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. Further, the Notice convening the AGM is also available on the website of MUFG Intime India Private Limited ("MIIPL") at https://instavote.linkintime.co.in.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on Friday, 18th July, 2025, ("Cut-Off Date") for the purpose of 19" AGM of the Company.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by RTA on all resolutions as set forth in the AGM Notice. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-Off Date i.e. Friday, 18" July, 2025.

The remote e-voting period will commence on Tuesday, 22" July, 2025 at 9:00 a.m.(IST) and will end on Thursday, 24th July, 2025 at 5:00 p.m.(IST). During this period members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend /participate in the AGM through VC but shall not be entitled to cast their votes again.

The manner of remote e-voting and e-voting at the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and process to register e-mail addresses for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date; may cast their votes by following the instructions and process of e-voting as provided in the Notice of the AGM.

refer to the Notice of the AGM. In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may send an email to instameet@in.mpms.mufg.co.in or contact on: - Tel: 022-49186175. Members are requested to carefully read all the instructions detailed in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, Manner of casting vote through Remote e-voting or e-voting during AGM.

Date: July 03, 2025

Place: Ahmedabad

For details relating to Remote e-voting and E-voting at AGM, please

For Eris Lifesciences Limited Milind Talegaonkar Company Secretary & Compliance Officer Mem. No. A26493

